

## क

1. क pron. interr. nom. m. कस्, f. का, nom. acc. n. कद्, später किम्; die übrigen casus regelmässig nach der pronom. Declination, gaṇa सर्वादि zu P. 1, 1, 27. 7, 2, 103. Vop. 3, 9, 56. 132. 163. 165. 1) eig. pron. interr. subst. und adj. *wer, welcher*: कस्य ब्रह्माणि ज्ञानयुर्वानः को अंधरे मूलं आ वर्तत RV. 1, 163, 2. कया मती कुत एतास एते 1. को अद्वा वेद् क इह प्र वैचत् 3, 34, 5. का मर्यादा वयुना कद्धे वामम् 4, 5, 13. 5, 41, 11. कथं हि चिम 1, 161, 1. को ऽसि कतमो ऽसि कस्यासि को नामासि VS. 7, 29. 48. CAT. BR. 14, 6, 2, 1. किं भूमधिकं ततः M. 1, 93. केन हेतुना 8, 161. कस्तस्मात्तदोक्ति 414. का त्वे किं च चिकीर्षसि N. 12, 51. के वै भवतः कश्चासौ यस्याहं हूत ईप्सितः । किं च तद्वा मया कार्यम् 3, 2. कस्य त्वम् 11, 28. पुमांसं के न मोक्षयेः MBu. 4, 266. का सती के वयं तव 1, 8398. किं तत् (sc. स्थानम्) *was ist das (für ein Standort)?* Hit. 26, 11. न च ज्ञायत कस्य सः *und wenn man nicht wüsste, wessen (Sohn) er ist* M. 9, 170. कथ्यतां का गतिर्दुःखस्येति MUDRĀ. 134, 15. Ueber diesen Gebrauch des interr. mit und ohne इति s. Böhtl. zu ÇĀK. 3, 9, 10. मरणव्याधिशोकानां किमय निपतिष्यति *was (von den Dreien)* Hit. I, 3. तान्नघ्नता किं न हतं रत्नता किं न रत्नितम् *wer dieses (das Leben) opfert, was hat der nicht vernichtet (d. h. der hat Alles vernichtet)? wer dieses erhält, was hat der nicht erhalten?* 37. तदा लभ्यं भवेन्न किम् 42. याः कास्तिष्ठ कास्तिष्ठ *wer bist du? bleibe stehen!* ÇĀK. 94, 1, v. 1. के मम धन्विना ऽन्ये *wer sind die andern Bogenträger für mich? (d. i. was vermögen sie gegen mich?)* KUMĀRAS. 3, 10; vgl. im Prākṛit: काशो वध्नं भट्टिपो पणधपरिगकृत्स MĀLAV. 40, 16. का तुमं विसंजिद्व्वस्स रुन्धिद्व्वस्स वा ÇĀK. 17, 11. काशो वध्नं परिक्ताडुं *wie vermögen wir zu retten?* 12, 9. MĀLAV. 35, 13. In Verbindung mit einem demonstr.: को ऽयमायाति *wer kommt da?* Hit. 18, 14. को ऽयमाचरत्पविनयम् ÇĀK. 24. N. 12, 73. किमिदं प्रार्थितं कर्तुम् 19, 14. कामेनां शोचसे नित्यम् 13, 11. — कं भोजयति, भोजयिष्यति oder भोजयिता (लिप्सायाम् d. i. wenn der Fragende selbst gespeist zu werden wünscht) P. 3, 3, 6. Vop. 25, 5. Häufig mit dem potent.: को वधेन ममाग्नीं स्यात् *wer möchte meinen Tod wünschen?* DAÇ. 1, 27. किमपरं क्लृपं भवेन्मानिनाम् ÇĀK. 4. कः पतिदेवतामन्यः परिमार्ष्टुमुत्सहेत ÇĀK. 83, 17. को कूरिं निन्देत् oder निन्दिष्यति (गर्हायाम्) P. 3, 3, 144. Vop. 25, 10, 11. Wiederholt: कः

H. Theil.

को ऽत्र भोः *wer, wer da?* ÇĀK. 22, 21. 92, 21. 112, 10. PRAB. 31, 18. किं किं न करोति PAÑKĀT. I, 338. कास्कोः gaṇa कास्कादि zu P. 8, 3, 48. कास्कान् oder कास्कान् P. 8, 3, 12. auch कास्वान् Vop. 2, 35. Bei einer Doppelfrage in einem und demselben Satze wie im Griechischen und in den slawischen Sprachen: केन कं पश्येत् केन कं जिघ्रेत् CAT. BR. 14, 5, 4, 16. का वां के वरमिच्छति R. 1, 39, 12. कः के परित्रायते PAÑKĀT. III, 268. प्रजामु कः केन यथा प्रयातीत्यशेषतो वेदितुमस्ति शक्तिः ÇĀK. 153. किम् mit einem instr. oder einem gerund. auf त्वा (य) *was durch dieses? d. i. was liegt daran? wozu dieses?* H. 1328. MED. avj. 32 (निषेधे). Die betheiligte Person im gen. किं विलम्बेन *wozu das Zögern?* R. 3, 35, 35. वज्रना किं प्रलापेन विच. 3, 25. किं वज्रना *wozu die vielen Worte?* PAÑKĀT. 5, 3. ÇĀK. 23, 16. 39, 2. 70, 3. Hit. Pr. 11 (wechselt mit को ऽर्थः). 21, 3. किमनेन संततिरस्ति नास्तीति *was liegt daran, ob Jemand Nachkommenschaft hat oder nicht?* ÇĀK. 91, 7. किमनेन चिरं भोम जीवता पापत्तता *was liegt daran, dass er noch lange lebt?* Hit. 4, 45. व्याधितस्यौपधं पथ्यं नीरुजस्तु विमौपधैः Hit. I, 13. PAÑKĀT. I, 120. 94, 12. RAÇ. 2, 53. किं तवानेन *was geht dich das an?* P. 3, 4, 28. Sch. ÇĀK. 123. किं ते ज्ञातिर्मूढ मरुधनुर्धरैः *was liegt dir daran, sie zu kennen?* DRAUP. 7, 4. किं ते यैधिर्नयातिः 8, 38. किं ते सूर्यं निपात्य वै *was liegt dir daran. die Sonne zu Fall zu bringen?* MBu. 13, 4628. किम् am Anf. eines adj. comp.: किंदेवत *welche Gottheit habend?* CAT. BR. 14, 6, 9, 21-25. किंवीर्य. किंपराक्रम R. 3, 38, 2. किंत्त्रप, किंप्रकार PAÑKĀT. 238, 13. किमाव्य ÇĀK. 104, 18. किंव्यापार ÇĀK. Cu. 130, 8. किंनामन् Vid. 267. किंत्तण *der da sagt: was ist ein Augenblick?* d. i. der den Augenblick nicht achtet, ebenso किंवरजक Hit. II, 87. किंराजन् *ein schlechter König (eig. ist das ein König?)* und ähnliche comp. werden wir unter किम् aufführen, da hier किम् Fragepartikel ist. Sehr verführerisch ist es, in manchen mit कं anlautenden Wörtern dieses कं als pron. interr. d. i. als Ausdruck der *Verwunderung* aufzufassen. Wenn wir auch eine solche Art von Zusammensetzung nicht schlechtweg in Abrede zu stellen gedenken, so müssen wir doch darauf aufmerksam machen, dass man mit dieser Erklärungsweise hier und da nach unserer Ansicht zu weit gegangen ist. Vgl.